

बार कोड



IDBI BANK

बार कोड

एसबीएओएफ भाग ।

निवासी वैयक्तिक / संपूर्ण मालकीची फर्म्स ह्यांच्यासाठी खाते उघडायचा फॉर्म

कृपया फॉर्म स्पष्ट अक्षरात आणि फक्त काळ्या शाईने भरा

वेलकम किट अकाउंट

बचत खाते / चालू खाते / सुविधा फिक्स्ड डिपॉझिट्स (एफडी)

तारीख:

शाखा व्यवस्थापक, आयडीबीआय बँक लिमिटेड

सीकेव्हायसीआर आयडी

भाग ।

कृपया तुमच्या शाखेत माझं सोल / जॉइंट / सोल प्रोपरायटरशिप खाते उघडा, सोल

खात्याचे पर्याय

☐ रॉयल प्लस ☐ रॉयल ☐ प्रेफर्ड ☐ सुपर सेविंग्स ☐ सुपर शक्ति ☐ ज्युबिली प्लस ☐ पावर किड्स ☐ सुविधा एफडी ☐ पावर प्लस ☐ सॅलरी ☐ फ्लेक्सी करंट
☐ फॅमिली खाते-लिव्ह सॅलरी खाते ☐ पेंशन खाते (केंद्र सरकारी कर्मचारी) ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

अर्जदाराचा तपशील

टायटल	पहिलं नाव	मधील नाव	अडनाव
पहिला अर्जदार:			
दूसरा अर्जदार:			
तिसरा अर्जदार:			
चौथा अर्जदार:			
वर्तमान ग्राहक आयडी: पहिला अर्जदार		दूसरा अर्जदार:	तिसरा अर्जदार:
चौथा अर्जदार:			
फर्मचं नाव (सोल प्रोपरायटरशिपसाठी)			

अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर खाते (लागू नसेल तर आडवी रेष मारा)

टायटल	पहिलं नाव	मधील नाव	अडनाव
पालकाचं नाव:			
जन्मतारीख (अल्पवयीनाची):		जन्मतारीख (पालकाची):	

अल्पवयीन व्यक्तीसोबत नातं: ☐ वडील ☐ आई ☐ न्यायालयाच्या आदेशानुसार (जर हो उत्तर असेल तर कृपया एक प्रत जोडा) ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

वरील खात्यातील कोणत्याही वर्णनाच्या भविष्यातील सर्व व्यवहारात मी अल्पवयीन व्यक्तीचे बहुमत होईपर्यंत प्रतिनिधित्व करीन. अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यात मी पैसे काढल्याबद्दल / व्यवहार केल्याबद्दल, मी बँकेला नुकसान भरपाई देईन.

पालकाची स्वाक्षरी

खाते ऑपरेशनसाठी सूचना

☐ सिंगल ☐ आयदर किंवा सर्वायवर* ☐ फॉर्मर किंवा सर्वायवर* ☐ कोणीही किंवा सर्वायवर* ☐ जॉइंटली बाय ऑल ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)
☐ *आम्ही आयडीबीआय बँक लिमिटेडला संयुक्तपणे सहमती देतो आणि अधिकृत करतो, की व्याजासह भांडवल द्या आणि फिक्स्ड डिपॉझिटमधून मुदतीआधी पैसे काढायची परवानगी आमच्यापैकी कोणाकडूनही घ्या, हे मुदत पूर्ण होण्याच्या तारखेआधी करा.

पहिला अर्जदार

दूसरा अर्जदार

तिसरा अर्जदार

चौथा अर्जदार

स्वाक्षरी

स्वाक्षरी

स्वाक्षरी

स्वाक्षरी

अर्जदार / पालक ह्यांनी फोटोवर आडवी स्वाक्षरी करावी आणि स्वाक्षरीसाठी पुरवलेल्या जागेत स्वाक्षरी करावी.

परिचयाचा तपशील

☐ वर्तमान आयडीबीआय बँक खातेधारकाकडून परिचय (अर्जदाराच्या नावे मेलिंग अॅड्रेसचं कागदपत्र द्यावे)

नाव:

ग्राहक आयडी: खाते क्रमांक:

मी खात्री देतो की मी आयडीबीआय बँकेचा सहा महिन्यांपासून खातेधारक आहे. इथे वर्षासाठी अर्जदाराचा तपशील मला स्वतःला माहीत आहे आणि त्याची / तिची ओळख व पत्त्याची खात्री देतो.

परिचय करून देणाऱ्याची स्वाक्षरी

स्वाक्षरीची पडताळणी केली (बँकेच्या वापरासाठी)

☐ स्वयं परिचय

स्वाक्षरी आणि ईआयएन नं.

सुविधा फिक्सड डिपॉझिट (एफडी)

डिपॉझिटची मुदत: दिवस महिना वर्ष

सुविधा एफडी व्याज दराचा परतावा: ☐ मासिक (सूटच्या आधारावर) ☐ तिमाही ☐ वार्षिक ☐ मुदत पूर्ण झाल्यांतर (संचयी)

ज्येष्ठ नागरिक: ☐ नाही ☐ हो (कृपया पुरावा जोडा)

☐ नॉन-कॉलेबल एफडी (मुदतीआधी काढून घेण्यास मान्यता नाही)

टीडीएससाठी (लागू असल्यानुसार खूण करा): ☐ सोर्सवर कर कपात - पॅन/जीआयआर नं. किंवा ☐ कर कपात होणार नाही - फॉर्म 15G/15H जोडला आहे

मुदत पूर्ण झाल्यावर/पेमेंटची सूचना

☐ ऑटो रनिव* मुदल

☐ ऑटो रनिव* मुदल आणि व्याज

☐ ऑटो रनिव* ₹

ऑटो रनिव ह्या कालावधीसाठी: वर्ष (एक/अनेक) महिना (एक/अनेक) दिवस (एक/अनेक)

☐ मुदल आणि व्याज भरा ☐ मुदल भरा

*तत्कालीन व्याज दरानुसार नुतनीकरण केले जाईल

☐ पहिल्या अर्जदाराचे ऑपरेटीव खात्यात क्रेडिटद्वारे किंवा ☐ पेऑर्डर/डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा ☐ इतर बँक

बँकेचं नाव* खात्याचा प्रकार

खाते क्रमांक आयएफएससी कोड

#आयडीबीआय बँक खात्याशिवाय, एक कॅसल चेक आवश्यक आहे.

कॉर्पोरेट पेट्रोल खात्यासाठी - फक्त कॉर्पोरेट सॅलरी खात्यांसाठी भरावे (जर लागू असेल तर) -

कॉर्पोरेटचं नाव

कॉर्पोरेट लेबल

कंपनीच्या नियुक्त अधिकार्याचे नाव

अधिकृत कंपनी अधिकार्याची स्वाक्षरी

अधिकार्याचं पद

स्विगसिमेंट खाते: ☐ हो ☐ नाही

टीप: # खातं उघडण्याची रक्कम रोख असावी व फक्त आयडीबीआय बँकेत (होम ब्रॅंच) जमा करावी.

शाखा प्रमुखाकडून पडताळणी

बँकेच्या वापरासाठी

☐ प्राधान्याने प्रक्रिया व्हावी

☐ फक्त ग्राहकाच्या आयडी निर्मितीसाठी

आम्ही केवायसी आणि एएमएल पॉलिसीच्या सर्व आवश्यकतांचे पालन केले आहे, बँकेचे केवायसी आणि एएमएल मास्टर परिपत्रक अपडेट केले आहे.

आम्ही प्रस्तावित उत्पादनाबाबत आजपर्यंत बँकेने जारी केलेल्या सर्व आवश्यकता, परिपत्रके/सूचना यांचे पालन केले आहे.

या एओएफ संदर्भात अद्ययावत जारी केलेल्या सर्व वैधानिक, नियामक आणि अंतर्गत मार्गदर्शक तत्वांचे पालन केले गेले आहे.

‘‘मी येथे प्रमाणित करतो की सर्व आवश्यक केवायसी कागदपत्रे माझ्याद्वारे प्राप्त/सत्यापित झाली आहेत. बँकेच्या केवायसी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे पुरेशी आहेत याची मी खात्री देतो. मी याद्वारे खात्री करतो की मी यूननची दहशतवादी गटांची यादी आणि जीओआय सल्ले आणि बँकेच्या मार्गदर्शक तत्वांची पडताळणी केली आहे आणि सावधगिरीच्या सूचना/ब्लॉक लिस्टमध्ये अर्जदाराचा (एक/अनेक) समावेश नाही याची पुष्टी करतो. या आधारे खाते उघडले जाऊ शकते.

शाखेच्या प्रमुखाचे/सक्रिय शाखेच्या प्रमुखांचे नाव

दिनांक कर्मचारी कोड शाखा

डीएसटी कोड: 1 लेबल कोड: 1

डीएसटी कोड: 2 लेबल कोड: 2

यूसीआयसी कोड:

स्कीम कोड बीएसआर कोड:

वर्टिकल नाव

खाते क्रमांक

स्वाक्षरी

ग्राहक आयडी 1

ग्राहक आयडी 2

ग्राहक आयडी 3

ग्राहक आयडी 4

पोहोच पावती

अर्ज फॉर्म नं.

शाखेची प्रत

ग्राहकाचं नाव

सीपीयू/आरपीयूला फॉरवर्ड इथे

अर्ज फॉर्म नं.

ग्राहकाची प्रत

(तुम्हाला ग्राहक आयडी मिळेपर्यंत हा नंबर जपून ठेवा)

पोहोच पावतीची तारीख:

फॉर्म डीए 1 - वारस नियुक्ती फॉर्म

बँकिंग नियमन कायदा, 1949 चे कलम 45 ZA आणि बँकिंग कंपनीज (नॉमिनेशन)कायदा, 1985 चा नियम 2(1) अंतर्गत वारस नियुक्ती.

मी/आम्ही

(नाव)

(नाव)

पत्ता

पत्ता

माझ्या/आमच्या/अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यास, खालील व्यक्तीचे नामनिर्देशन करा, खात्यातील ठेवीची रक्कम, ज्याचे तपशील खाली दिले आहेत, ते आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा परत करू शकतात.

डिपॉझिटचं स्वरूप

खाते क्रमांक

अतिरिक्त तपशील, जर असेल तर

वारस

नाव

मेलिंग पत्ता

शहर

राज्य

पिन कोड

देश

ठेवीदारासोबत नातं (जर असेल तर): वय (वर्षांमध्ये):

वारसाचे पालक (जर वारस अल्पवयीन असेल): वडील आई न्यायालयाने नियुक्त केलेले पालक कोर्ट रिसिवर डिफॅक्टो गार्ड इतर

जन्मतारीख (जर वारस अल्पवयीन असेल)

*ह्या तारखेला वारस अल्पवयीन असल्यामुळे, मी/आम्ही श्री/श्रीमती/कुमारी ह्यांना नियुक्त करतो

मेलिंग पत्ता

शहर

राज्य

पिन कोड

देश

कृपया लक्षात ठेवा:- ऑटो स्वीप आउटच्या मार्गाने तयार केलेल्या मुदत ठेवीमध्ये जोडलेल्या बचत/चालू खात्यामध्ये प्रदान केल्याप्रमाणेच नामांकन असेल.

मला वारस सुविधा नको आहे

पहिल्या अर्जदाराची स्वाक्षरी

दूसऱ्या अर्जदाराची स्वाक्षरी

तिसऱ्या अर्जदाराची स्वाक्षरी

चौथ्या अर्जदाराची स्वाक्षरी

साक्षीदार (एक/अनेक)

नाव

स्वाक्षरी

पत्ता

स्थान

दिनांक

नाव

स्वाक्षरी

पत्ता

स्थान

दिनांक

*वारस अल्पवयीन नसल्यास तिरपी खूण करा. **जिथे ठेव अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर केली जाते, तेथे वारस नियुक्तीवर अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असावी. ***अंगठ्याचे ठसे दोन साक्षीदारांद्वारे प्रमाणित केले जातील.

नोंदणी क्रमांक (बँकेने भरावा)

वारस नियुक्तीची पोहोच पावती

आम्ही तुमचा वारस नियुक्तीचा फॉर्म DA1 ची पोहोच देत आहोत

खात्याचं स्वरूप	खाते क्रमांक	अतिरिक्त तपशील, जर असेल

च्या नावे आमच्याकडे आहे.

कृपया ह्या संबंधात तुमचा सर्व भावी संपर्क करताना वारस क्रमांक ध्या.

भाग II (वैयक्तिक तपशील)

बार कोड
एसबीएओएफ भाग II

भाग-II मधील प्रत्येक अर्जदाराने स्वतंत्रपणे भरावा

ग्राहकाचा प्रकार

☐ वैयक्तिक☐ प्रोपरायटरशिप☐ स्टॉफ☐ एक्स-स्टॉफ

ईआयएन

☐ इतर

ग्राहकाचा प्रकार:

☐ पुरुष☐ महिला

☐ प्रोपरायटरी कंसेर्न

नाव

शीर्षक

पहिलं नाव

मधील नाव

अडनाव

जन्मतारीख
(दिवस/महिना/वर्ष)

लिंग: पु/स्त्री/
तृतीय पंथी

वैवाहिक स्थिती: विवाहीत/
अविवाहीत/इतर

पहिल्या अर्जदारासोबत
नातं

आईचं
लग्नाआधी नाव

*पॅन/जीआयआर

☐ किंवा ☐ फॉर्म 60 जोडलेला असावा (कृपया ✓)

पासपोर्ट नं.

जारी केल्याची तारीख

समाप्तीची तारीख

पासपोर्टचा तपशील

सीकेव्हायसीआर आयडी: हो

☐ सीकेव्हायसीआर नंबर

☐ नाही

आधार रेफरंस की (एआरके)

लिंक: हो*

☐ नाही

*डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लिंकिंग

फर्मचं नाव (संपूर्ण मालकी असलेल्यांसाठी)

मोबाइल नं.

ऑफिस फोन नं.

ईमेल आयडी

पत्रव्यवहाराचा पत्ता

बिल्डिंग/रोड नं.

शहर/नगर/तालुका

लॅडमार्क (जवळील/समोरील)

जिल्हा

राज्य

पिन कोड

देश

फोन (निवासी)

फॅक्स नं.

विभागाचा कोड: राज्य

जिल्हा

उप-जिल्हा
(तालुका)

गाव

कायमस्वरूपी पत्ता

वरील पत्त्या समान

बिल्डिंग/रोड नं.

शहर/नगर/तालुका

लॅडमार्क (जवळील/समोरील)

जिल्हा

राज्य

पिन कोड

देश

फोन (निवासी)

फॅक्स नं.

वर्तमान
ग्राहक आयडी

कृपया वरील संपर्काचा तपशील, पत्ता, मोबाइल/फोन नं., ईमेल आयडी इत्यादी अद्ययावत करा
फक्त नवीन खात्यामध्ये

माझ्या/आमच्या ग्राहक आयडी अंतर्गत टॅग केलेली सर्व खाती

ग्राहकाचा प्रोफाइल (वैयक्तिक/स्वयंरोजगार प्राप्त ह्यांची अतिरिक्त माहिती)

निवासी स्थिती

☐ निवासी☐ अनिवासी

शिक्षण

☐ निरक्षर☐ पदवीपेशा कमी☐ पदवी☐ पदवीनंतरचं शिक्षण☐ प्रोफेशनल

पेशा

☐ राज्य सरकारी कर्मचारी☐ इतर व्यवसाय

☐ केंद्र सरकारी कर्मचारी☐ बिझनेस-निर्मिती/उद्योजक

☐ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) मध्ये नोकरी☐ बिझनेस-नोकरी

☐ संरक्षणदलात नोकरी☐ गृहीणी

☐ खासगी क्षेत्रात नोकरी☐ विद्यार्थी

☐ स्वयं रोजगारप्राप्त प्रोफेशनल - डॉक्टर/मेडिकल व्यवसाय☐ आर्टिस्ट/रायटर्स इत्यादी

☐ स्वयं रोजगारप्राप्त प्रोफेशनल - वकील/कायदेशीर व्यवसाय☐ कॅपिटल मार्केट मेकर

☐ स्वयं रोजगारप्राप्त प्रोफेशनल - सीए/आयसीडब्ल्यूए/टॅक्सेशन/फायनान्स व्यवसाय☐ बिझनेस-ट्रेडिंग

☐ स्वयं रोजगारप्राप्त प्रोफेशनल - इंजिनिअर/टेक्निकल सल्लागार☐ निवृत्त

☐ आर्टिसन/क्राफ्ट्समन☐ शेतीसंबंधी व्यवसाय

☐ पत्रिका☐ स्वयं रोजगारप्राप्त-रिअल इस्टेट

☐ स्वयं रोजगारप्राप्त

नोकरीत असाल तर संस्थेचे नाव

जर स्वयं रोजगारप्राप्त बिझनेस असेल तर
बिझनेसच्या सुरुवातीचं वर्ष

☐ ट्रेडिंग☐ निर्मिती☐ सर्व्हिसेस☐ शेतीसंबंधी व्यवसाय☐ रिअल इस्टेट☐ कामाचं स्वरूप

(वर्ष)

पासून

(सक्तीने भरा)

जर स्वयंरोजगारप्राप्त व्यावसायिक असाल

☐ सीए☐ डॉक्टर☐ वकील☐ स्टॉक ब्रोकर☐ सल्लागार☐ कामाचं स्वरूप

(सक्तीने भरा)

उत्पन्नाचा स्रोत

☐ पगार☐ बिझनेस☐ शेती☐ वारसा☐ गुंतवणूक☐ इतर, कृपया स्पष्ट करा

वार्षिक उत्पन्न (कृपया लेटेस्ट आयटी रिटर्न/फॉर्म 16/ पगाराची पावती जोडा)	☐ <₹60,000	☐ ₹60,000 - ₹1 लाख	☐ >₹1 लाख - ₹5 लाख	☐ >₹5 लाख - ₹15 लाख	☐ >₹15 लाख		
धर्म	☐ हिंदू	☐ मुस्लिम	☐ ख्रिश्चन	☐ सिख	☐ इतर, कृपया स्पष्ट करा		
श्रेणी	☐ सामान्य	☐ ओबीसी	☐ एससी	☐ एसटी			
ट्रान्झॅक्शन प्रोफाइल म्हणजेच व्यवहारांचे मूल्य एका महिन्यात/तिमाहीत/अर्ध्या वर्षात खाल्यातून राउटेड केले जाण्याची शक्यता आहे. मागील तिमाहीचे नवीन फर्म सेल्स टॅक्स रिटन किंवा अंदाजित विक्री स्वीकारली जाऊ शकते: ☐ <₹50,000 ☐ <₹1,00,000 ☐ <₹10 लाख ☐ <₹100 लाख ☐ >₹100 लाख							
शाखा कार्यालयांचा/संलग्न असोसिएट्सचा तपशील आणि त्यांच्या बिझनेसचे स्वरूप							
विदेशी कोलाबरेशनचा तपशील, जर असेल तर							
निवास	☐ स्वमालकीचे	☐ लीज्ड	☐ इतर, कृपया स्पष्ट करा				
जोखिमेची पातळी (ग्राहकाचा प्रोफाइल)							
लेवल कॅटेगोरायझेशनच्या आधारावर							

स्वाक्षरी

माझं कामाचं जीवन

कार्यालयाचा पत्ता		शहर		पिन	
संस्थेचा प्रकार:	☐ पब्लिक लि.	☐ प्रायव्हेट लि.	☐ पब्लिक सेक्टर	☐ प्रोपरायटरी	

माझं कुटुंब आणि मी

जोडीदाराचं नाव-श्री/श्रीमती:										
जोडीदाराची जन्मतारीख:		विवाह वर्धापनदिन:								
माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तारखा: 1. प्रसंग						तारीख				
2. प्रसंग						तारीख				
मुलांचा तपशील:	नाव					पु/स्त्री/तृतीय पंथी		जन्मतारीख		वैवाहिक स्थिती (एम/एस/ओ)

माझं बँकिंग आणि फायनान्स

आयडीबीआय बँकेसोबत माझे नाते:	☐ बचत बँक खाते	☐ फिक्स्ड डिपॉझिट	☐ चालू खाते	☐ वैयक्तिक कर्ज	☐ घरासाठी कर्ज												
	☐ पगाराचं खातं	☐ पेंशनचं खातं	☐ डीमॅट	☐ तारणावर कर्ज													
बँकेसाठी मी ह्या चॅनल्सला प्राधान्य देतो:	☐ एटीएम	☐ इंटरनेट बँकिंग	☐ फोन बँकिंग	☐ मोबाइल बँकिंग	☐ शाखेत बँकिंग												
गुंतवणुकीचा तपशील:																	
घराचं वार्षिक उत्पन्न:						%बचत/गुंतवणूक											
माझ्या कुटुंबातील कमवणाऱ्या व्यक्तींची संख्या:																	
माझे इतर बँकर्स: 1)						2)											
माझे क्रेडिट कार्ड्स:	कार्डाची संख्या		1) इशू नाव				2) इशू नाव										
कर्ज:	☐ शैक्षणिक कर्ज	☐ घरासाठी कर्ज	☐ तारणावर कर्ज														
माझा विमा:	माझी कार इशूअर्ड आहे						नुतनीकरणाची देय तारीख										
माझं जीवन विमा संरक्षण			इशूअर्ड बाय														
मला फायनान्सेससाठी सल्ला देणारे	☐ स्वतः	☐ चार्टर्ड अकाउंटंट	☐ आर्थिक सल्लागार	☐ इतर बँकर	☐ इतर												
वर्तमान पोर्टफोलिओ: इक्विटी मार्केट्स		%	म्युचुअल फंड्स		%	प्रॉपर्टी		%	बाँड्स		%	बँक एफडी		%	इतर		%

माझी जीवनशैली

माझी आवड:	☐ प्रवास	☐ सुट्टी	☐ वाचन	☐ पार्टी	☐ खेळ/गेम्स	☐ बाहेर खाणे	☐ योगा/मेडिटेशन	☐ खरेदी				
	☐ परफॉर्मिंग आर्ट्स	☐ फोटोग्राफी	☐ कलेक्शन	☐ फाइन आर्ट्स	☐ इतर							
मी चालवत असलेलं वाहन:												
माझं आवडतं क्युझिन:	☐ भारतीय	☐ चाइनिज	☐ थाई	☐ फ्रेंच	☐ इटालियन	☐ मेक्सिकन	☐ घरी शिजवलेले पदार्थ					
सुट्टीमध्ये मला इथे जायला आवडेल:	☐ पर्वत	☐ सागरी किनारा	☐ कूझ	☐ धार्मिक यात्रा	☐ वनजीवन	☐ हेल्थ रिसोर्ट्स	☐ पूर्वजांचं घर					
माझं आवडतं संगीत:	☐ वोकल	☐ पॉप	☐ रिमिक्स	☐ गझल्स	☐ वेस्टर्न	☐ पारंपरिक	☐ धार्मिक					
	☐ इंस्ट्रूमेंटल	☐ इतर										
पुस्तके/वृत्तपत्र जे मी वाचतो:						मी या भाषेत वाचतो						
आवडते विषय:	☐ व्यक्तीमत्त्व	☐ साहित्य	☐ इतिहास	☐ प्रेरणादायक	☐ काल्पनिक कथा	☐ इतर						
मी प्रवास करतो	☐ बिझनेससाठी	☐ आरामासाठी	☐ दोन्हीसाठी									
माझी आवडती एअरलाइन:	भारतामध्ये						परदेशामध्ये					

नॉन-पर्सनल एंटीटीज असेल तर लाभार्थी मालकाची घोषणा (प्रोपरायटरशिप खाते)

आम्ही सादर करतो की आम्ही भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार लाभार्थी मालकाची व्याख्या वाचली आणि समजली आहे (खाली दिलेली आहे) आणि याद्वारे सल्ला देतो की खालील व्यक्ती/संस्था ही आमच्या संस्थेची लाभार्थी मालक आहे. आम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी वरील लाभार्थी मालकाची ओळखीचा तपशील देखील देतो.

लाभार्थी मालकाचं नाव

पत्ता

फोन नंबर

ई-मेल

सोबत जोडल्यानुसार

लाभार्थी मालकाच्या ओळखीचा पुरावा

आम्ही याद्वारे घोषित करतो की वरील माहिती खरी आहे आणि प्रस्तावानुसार आमचे खाते उघडण्याची विनंती करतो. आमच्या संस्थेच्या लाभार्थी मालकामध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलांबद्दल आम्ही तुम्हाला सूचित करण्याचे देखील वचन देतो.

आपला विश्वासू

---स्वाक्षरी---

आयडीबीआय बँक लि. शाखा

अत्यंत महत्वाचे नियम आणि अटी (एमआयटीसीज)

अर्जदाराला देण्यासाठी

कृपया शाखेकडे उपलब्ध असलेली बीसीएसबीआय कोड्सची प्रत घ्या. तसेच, तुम्ही स्वाक्षरी केलेली शेड्यूल ऑफ फॅसिलिटीची (एसओएफ) प्रत ठेवण्याची विनंती करा.

बचत खात्याचे नियम

1.

एसबी खाती बचतीच्या उद्देशाने उघडली जाऊ शकतात, पण कोणतेही व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी उघडली जाऊ शकत नाही. बचत बँक खात्याचा उद्देश, खाजगी व्यक्तींना त्यांच्या बचत बँकेत जमा करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांना जमा केलेल्या रकमेवर व्याज देणे आणि त्याच वेळी मागणीनुसार काही मर्यादित पैसे काढण्याची सुविधा देणे, हे आहे. त्यामुळे फर्म/कंपन्यांना एसबी खाते उघडण्याची परवानगी नाही. व्यावसायिक स्वरूपाच्या व्यवहारांना परवानगी नाही. बँकेला कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की बचत बँक खाते एकतर ज्या कारणासाठी परवानगी नाही किंवा संशयारूपद किंवा अवांछित व्यवहार राउटिंग करण्याच्या हेतूने वापरले जात आहे, तर बँक असे बचत खाते बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते.
2.

खात्यात नेहमी किमान शिल्लक ठेवली पाहिजे. किमान शिल्लक न ठेवल्यास वेळोवेळी निर्धारित केल्यानुसार शुल्क आकारले जाईल.
3.

खाते बंद करण्यासाठी वेळोवेळी लागू शुल्क वसूल केले जाईल.
4.

एसबी खात्यात ठेवलेल्या शिल्लक रकमेवर दैनिक शिल्लक पद्धतीने व्याज मोजले जाते आणि प्रत्येक मार्च आणि सप्टेंबरच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी खात्यात जमा केले जाते. देय व्याज दर आरबीआयद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांच्या अधीन आहे.
5.

सध्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्वांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीसाठी खात्यात ग्राहक व्यवहार नसल्यास ते खाते निष्क्रिय / सुप्त मानले जाईल. बँकेच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुधारित केवायसी दस्तऐवज प्राप्त केल्यानंतर अशा निष्क्रिय खात्यांमधील ऑपरेशन पुन्हा सुरु/परत सुरु करण्याची परवानगी दिली जाईल.
6.

ही बँक सेवा शुल्कात बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते ज्यासाठी ग्राहकाला बँकेच्या वेबसाइट आणि/किंवा शाखेच्या सूचना फलकाद्वारे सूचित केले जाईल. शुल्काच्या वेळापत्रकात किंवा अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल 30 दिवस आगोदर ग्राहकांना कळवले जातील. सूचना कालावधी दरम्यान, सुविधांसाठीचे शुल्क जसे नोटिस कालावधीपूर्वी लागू होते, तसेच राहिल.

चालू खात्याचे नियम

1.

चालू खाती अशा ग्राहकांसाठी असतात ज्यांना दररोज व्यवसाय आणि/किंवा मोठ्या प्रमाणात व्यवहार करावे लागतात.
2.

चालू खात्यांमधील व्यवहारांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नाहीत.
3.

चालू खात्यातील शिल्लक रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही,
4.

मागील/चालू महिन्यात राखलेल्या मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) च्या आधारावर दर महिन्याला मोफत सुविधा बदलू शकतात.

रिटेल टर्म डिपॉझिटचे नियम

1.

ज्येष्ठ नागरिक/कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह ठेवीदारांच्या कोणत्याही श्रेणीद्वारे 15 दिवसांपूर्वी मुदतपूर्व ठेवी काढल्या गेल्यास, लागू व्याज दर अवलंबला जाईल (कोणताही मुदतपूर्व दंड नाही). आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार मुदत ठेवीसाठी किमान कालावधी 7 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी, ठेव ठेवल्यास कोणतेही व्याज दिले जात नाही.
2.

तुमच्या एफडीवर लागू केलेले व्याजदर प्रचलित व्याजदरांनुसार असतील. मासिक व्याज भरण्याच्या बाबतीत सवलतीचा दर लागू केला जाईल.
3.

मुदतीपूर्वी/अंशतः काढलेल्या/स्वीप-इन ठेवीवरील व्याज, ज्या रकमेवर आणि कालावधीसाठी बँकेकडे ठेव राहिली (आणि करार केलेल्या दराने नाही) लागू दराने दिले जाईल, त्यातून 1% दंड वजा केला जाईल.
4.

नॉन-कॉलेबल ठेवीसाठी मुदतपूर्व/आंशिक पैसे काढणे/स्वीप-इन करण्याची परवानगी नाही.

फ्लोटिंग टर्म डिपॉझिट नियम

1.

तुमच्या फ्लोटिंग मुदत ठेवीवर लागू होणारे व्याजदर प्रचलित व्याजदरांनुसार असतील. तुमच्या फ्लोटिंग टर्म डिपॉझिटवर लागू होणाऱ्या 91- दिवसांच्या ट्रेझरी बिल्स लिलावात सरासरी उत्पन्नावर व्याज दिले जाते. आरबीआयने हाती घेतलेल्या ताबडतोब आधीच्या तीन महिन्यांत 91-दिवसांच्या ट्रेझरी बिल्स लिलावात सरासरी उत्पन्नावर व्याज दिले जाते. हे प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत रिसेट केले जाईल.
2.

फ्लोटिंग रेट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक वर्षाचा कालावधी किमान लॉक असतो आणि बुकिंगच्या तारखेपासून एका वर्षासाठी मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी नाही.

आयडीबीआय बँक खालील प्रॉडक्ट्स आणि सेवा पुरवते

बचत खाते
•
फ्लेक्सी चालू खाते
•
फिक्स्ड आणि फ्लोटिंग टर्म डिपॉझिट
•
रिकरिंग डिपॉझिट
•
एनआरआय सेवा
•
इंटरनॅशनल डेबिट कार्ड
•
प्रेफर्ड बँकिंग
•
गिफ्ट कार्ड
•
वर्ल्ड/ग्लोबल करंसी कार्ड
•
क्रेडिट कार्ड

लहान मुले/तरुण/महिला/पगारदार/
ज्येष्ठ नागरिक ह्यांसाठी स्पेशल खाते
•
भांडवल प्राप्ती करणारी अकाउंट स्कीम
•
भांडवली बाजारातील प्रॉडक्ट्स
•
घरासाठी कर्ज
•
शैक्षणिक कर्ज
•
ऑटो लोन
•
मालमत्तेच्या तारणावर कर्ज
•
होम लोन इंटरेस्ट सेवर
•
लॉकर सुविधा



आयडीबीआय बँक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: आयडीबीआय टावर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई - 400 005.

टोल फ्री नंबर: 1800-209-4324 / 1800-22-1070, नॉन-टोल फ्री नंबर: 022-67719100.

आम्हाला भेट द्या: www.idbibank.in | [f](#) | [v](#) | [i](#) | [x](#) | [in](#)